

KATHÁS. 35, 84. 87. MĀRK. P. 61, 28. स्वयं विलीन TS. Comm. 2, 109, 6. — Vgl. विलय fg. — caus. 1) verschwinden machen, aufgehen lassen in (loc.), zu Nichts machen: सर्वं चिदात्मनि विलापयेत् Verz. d. Oxf. H. 226, b, 3. 6. विलापिता (als Erkl. von निर्यापिता!) देहधर्मा: Comm. zu Bhāg. P. 3, 21, 17. विलापित PRAB. 116, 8. — 2) schmelzen (trans.): विलापयत्यायम् TBa. Comm. 1, 66, 16. KAUC. 126. विलाप्यमान SUCR. 2, 363, 3. विलापित 362, 10. विलापयति, विलापयति, विलापयति oder विलीनयति घृतम् P. 7, 3, 39, Sch. ज्ञतु विलापयति ebend. लोहं विलापयति SIDDH. K. 153, a, 13. VOP. 18, 15. 23, 53.

— अनुवि sich auflösen in (acc.): यथा सैन्धवखिल्य उदके प्रास्त उद-
कमेवानुविलीयते ÇAT. Br. 14, 3, a, 12.

— अभिवि caus. schmelzen lassen: °लाप्य SUCR. 2, 88, 3.

— प्रवि verschwinden, zu Nichts werden: कर्म समघं प्रविलीयते BHAG. 4, 23. एन: MBH. 1, 2319. 6462. पापम् — यथा लवणमम्भोभिरासुतं प्रवि-
लीयते 13, 7590. 14, 1105. HARIV. 12246. SUCR. 1, 318, 4. VARĀH. BRH. S. 34, 3. Verz. d. Oxf. H. 224, a, 1. इहैव सर्वं प्रविलीयति कामा: MUND. UP. 3, 2, 2. MBH. 3, 3839. Vgl. प्रविलय. — caus. °लापयति 1) verschwinden —, aufgehen lassen in (loc.) BHĀG. P. 1, 13, 52. Verz. d. Oxf. H. 226, b, 4. 5. — 2) auflösen, schmelzen SUCR. 1, 20, 9. 14. 2, 368, 12.

— सम् sich anschmiegen: अन्वोऽन्यं समलीयत पलायनपरायणा: MBH. 7, 934. मृडारार्द्र: कृशो भूवा शनैः संलीयते रिपुः Spr. 4746. गात्रं संलीय
an den Leib sich schmiegend 3328. अश्वपो शिरोधरायां संलीनि HARIV. 4787. संलीणकर्षा PAKĀT. 163, 6. hineingehen in: यथा राज्ञन्कृत्स्तिपदे
पदानि संलीयते सर्वसत्त्वोद्भवानि MBH. 12, 2380. नष्टमात्मनि संलीने ना-
धिज्ञमुर्द्धताशानम् 13, 4036. sich verstecken, sich versteckt halten: संली-
नमपि दुर्गेषु निन्यतुर्मसादानम् 1, 7671. संलीना मृगपत्निषा: R. GORR. 1, 36, 15. निलयसंलीनिर्मृगपत्निषि: 2, 44, 3. 3, 29, 12. sich ducken, kauern,
sich zusammenziehen: संलीय तस्मिन्नपसाद वृत्ते R. 5, 19, 34. संलीयमान
von einem geschlagenen Heere MBH. 7, 8146. संलीन geduckt, gekauert,
zusammengezogen SUCR. 2, 384, 4. MBH. 3, 8705. संलीनो रघोपस्थ उपा-
विशत् 4, 1457. 7, 5794. 10, 448. संलीना स्वेषु गात्रेषु ŚĀH. D. 116. शैल-
पृष्ठार्धसंलीन उरग: HARIV. 4677. संलीनमानस (संदीन° die neuere Ausg.)
so v. a. kleinmüthig HARIV. 5690. — Vgl. संलय.

2. ली f. = श्लेषण (vgl. 1. ली) und चपल (vgl. 3. ली) MED. I. 1.

3. ली nur intens. लेलायति (दीति) SIDDH. K. im gaṇa काण्डादि zu P. 3, 1, 27. लेलायति ÇAT. Br. 14; लेलायति, लेलायतम् gen., श्लेलायत्,
श्लेलेत्, श्लेलेयति; schwanken, schaukeln, zittern: पृथिव्यलेलायद्यथा
पुष्करपर्णामिवम् ÇAT. Br. 2, 1, a, 8. TS. 5, 6, a, 2. KĀTH. 8, 2, 22, 9. ÇAT. Br. 11, 4, a, 1. वापेल्लेलायत इवैवापमृषावति 8, 2, 8. 14, 7, a, 7. यदा लेलायते
क्षयि: समिद्धे क्वयवाकने MUND. UP. 1, 2, 2. नवद्वारे पुरे देहा कंसो ले-
लायते वृद्धि: ÇVETĀCV. UP. 3, 18. लेलायमाना Bez. einer der sieben Zun-
gen des Agni MUND. UP. 1, 2, 4. GRĪHJAS. 1, 14. — Vgl. लेलाया.

लीका f. Bez. best. böser Geister MĀRK. P. 31, 109. fgg.

लीका f. = लीता ÇABDAR. im ÇKDR.

लीता f. dass. ebend.

लीन s. u. 1. ली; davon 1) लीनता f. a) das sich Anschmiegen an:
लीनता कुर्यादाब्जे मुक्तिरित्यभिधीयते PAKĀT. 2, 7, 2. — b) das Versteck-
sein: पर्णाभ्यन्तरलीनतां विज्ञकति स्कन्धोदयान्पाद्या: ÇĀK. 167. — 2)

VI. Theil.

लीनत्व n. das Stecken in Etwas, Verstecktsein SUCR. 2, 405, 2.

लीपितव्य (vom desid. von लम्) adj. begehrenswerth AIR. Br. 2, 3.

लीला f. 1) Spiel, Scherz, Belustigung; = क्रीडा, विलास AK. 3, 4,

26, 201. H. 535. an. 2, 508. MED. I. 46. क्रीडति लीलाम् HARIV. 4330.

°विधान 13787. लीला विदधत: BHĀG. P. 1, 1, 18. लीला: कर् HARIV.

2463. सक्ती लीला धारयन् 2983. लीलाघो नारद: MBH. 13, 252. BHAB.

NĀTJAG. 34, 82. Spr. 683. 3318. fg. RAGH. 16, 71. ÇIC. 8, 24. BHĀG. P. 10, 11,

32. Verz. d. Oxf. H. 127, a, No. 223. स्त्रीभिलीलैव प्रोच्यते लीला PRA-

SAṅGĀBH. 14, b. शिशुलीलां तत: कुर्वन् HARIV. 3407. 3630. बाल° BUĀG.

P. 3, 2, 2. बाललीलाधर SUCR. 2, 394, 11. विद्यतीं चाम्बिकालीलाम् (साङ्ग-

वीम्) KATHÁS. 93, 78. कृत् Spr. 4897. वृद्धो ऽपि वारणपतिर्न जहाति

लीलाम् 4036. कन्दुक° Ballepiel KUMĀRAS. 3, 19. BUĀG. P. 5, 9, 19. 8, 12,

18. 22. हिन्दोल° Spr. 3033. चूत° KATHÁS. 62, 164. पानादि° 18, 27, 17, 1.

38, 33. 56, 210. 75, 115. 108, 123. मृगया° (so zu verbinden) 42, 6. संभोग°

93, 46. तन्मुखाब्जालि° 74, 240. सडुद्भवस्थाननिरोध° BUĀG. P. 2, 4, 12.

SARVADARÇANAS. 49, 20. लीलया निःशङ्कितया PAKĀT. 161, 15. लीलया

zur Belustigung, um sich zu belustigen Spr. 366. KATHÁS. 44, 40. SAR-

VADARÇANAS. 53, 7. BUĀG. P. 1, 1, 17. 3, 7, 2. 10, 11. घातमलीलाया dass. 1,

10, 24. स्वलीलाया dass. 7, 8, 40. 10, 8, 52. स्वलीलावशात् SARVADARÇANAS.

54, 18. am Anf. eines comp. लीला so v. a. लीलाया zur Belustigung:

°विप्रकृष्टरूपा 129, 2. 13. जलद° das Spiel der Wolken Journ. of the Am.

Or. S. 7, 44. पल्लव° Spr. 680. Insbes. die in der Nachahmung des Ge-

liebten bestehende Belustigung eines Mädchens: प्रियानुकारणं लीला म-

धुराङ्गविद्येष्टैः DAÇAR. 2, 35, 4, 64. ŚĀH. D. 136. 30, 15. 34, 2. PRATĀPAR.

53, b. AK. 1, 1, 3, 32. 3, 4, 26, 201. H. 307. H. an. MED. HALĀJ. 1, 89. GIT.

6, 5. — 2) blosses Spiel, blosse Belustigung so v. a. eine ohne alle An-

strengung von der Hand gehende Handlung: निखिलवारिधिपान° RĀĀ-

TAR. 4, 717. कुर्यतक्रीडातनोः स्वमायया निश्चय गोरुद्धरणं रसातलात् ।

लीलाम् BUĀG. P. 3, 20, 8. लीलाया so v. a. ohne alle Anstrengung, mit

der grössten Leichtigkeit MBH. 13, 835. HARIV. 2330. R. 1, 67, 15. 3, 31,

30. 4, 9, 92. KATHÁS. 47, 84. VṚDDHA-KĀM. 13, 19. BHĀG. P. 3, 2, 30. 13, 46.

19, 9, 11. MĀRK. P. 21, 83. 82, 49. PAKĀT. 48, 20. 211, 12. od. orn. 30, 3.

HIT. 81, 18; vgl. लीलामात्रेण PAKĀT. 1, 9, 22. अग्रपल्लवैव लीलान्यायिन

ÇĀK. bei WIND. Sankara 112. Am Anf. eines comp. लीला = लीलाया

ohne Anstrengung: °साद्य KATHÁS. 123, 161. °दग्ध Spr. 919. °गोवर्धन-

धर PAKĀT. 4, 3, 134. — 3) blosses Spiel so v. a. blosses Aussehen, Schein:

स प्रविश्य दृष्ट्वात्र चित्रालोकनलीलाया । स्थितं कनकवर्षं तं नृपं चित्र-

कोरो रक्षः ॥ so v. a. er betrachtete den Fürsten als wenn er ein Bild

ansähe KATHÁS. 33, 39. तस्मिंश्चित्तानले — न्यपतच्छीतलक्ष्मलीलाया als

wenn es ein kühler Teich wäre 53, 160. गजलीलाया so v. a. nach Art

eines Elefanten, wie ein Elephant BUĀG. P. 3, 13, 32. जितन्द्रलील einen

Elefanten darstellend, einem El. gleichend 26. 9, 10, 6. Auch in comp.

mit dem, was den Schein bewirkt: शैलप्राकारलीलाया RĀĀ-TAR. 1. 31.

लावण्यलीलाजल (सरस्) Spr. 1970. गात्रलीलातपत्र BUĀG. P. 3, 2, 33. —

4) beabsichtigter Schein, Verstellung: °नटन ein Tanzen, durch welches

man Jmd zu täuschen beabsichtigt, Spr. 2396. °मन्दं प्रस्थितम् erkün-

stelt langsam 2081. अश्वज्ञया न दातव्यं कस्यचिच्छीलयापि वा so v. a. im

Spotte. zum blossen Scheine 4436, v. 1. — 5) Annuth, Liebreiz: KUMĀRAS.